

Telephone: +91 22 6661 7272 | Email: info.india@blackbox.com

BBOX/SD/SE/2023/65

August 14, 2023

Corporate Relationship Department Bombay Stock Exchange Limited

P.J. Towers, Dalal Street, Fort, Mumbai 400001 **Corporate Relationship Department National Stock Exchange Limited**

Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai 400051

Sub: Submission of Newspaper Advertisement clippings pursuant to Regulation 47 of SEBI (LODR) Regulation, 2015

Ref.: Scrip code: BSE: 500463/NSE: BBOX

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith clippings of the Newspaper Advertisement(s) published on Sunday, August 13, 2023 in The Free Press Journal, english edition and Navshakti, marathi edition with respect to Unaudited Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2023.

This is for your information, record and necessary dissemination to all the stakeholders.

Thanking You,

For Black Box Limited (Formerly Known as AGC Networks Limited)

Aditya Goswami
Company Secretary & Compliance Officer

Encl.: A/a.



Regd. Office: Block D, Shivsagar Estate, Dr Annie Besant Road, Worli, Mumbai - 400 018. E-mail: cil@caprihansindia.com | Website: www.caprihansindia.com | Telephone : 022 24978660/61 | CIN: L29150MH1946PLC004877

Sr.		((Rs. in Crs Previous year ended		
No	Particulars	June 30, 2023	Mar 31, 2023	June 30, 2022	Mar 31, 2023
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1	Total income from operations	175.95	228.69	243.99	947.62
2	Net Profit/(Loss) for the period	-11.06	3.84	-4.47	-21.49
_	(before tax and exceptional items)				
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional items)	-11.06	125.13	-4.47	105.33
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after exceptional items)	-10.67	94.25	-5.03	71.76
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	-10.82	93.25	-5.00	70.83
6 7	Equity Share Capital (Face values of Reserve (excluding revaluation reserve) as	13.13	13.13	13.13	13.13
	shown in the Audited Balance Sheet	-	-	-	-109.77
8	Earning per share (Face Value of Rs.10 each)				
	(after exceptional items) Basic (Amount in Rs.)	-8.13	71.76	-3.83	54.64
9	Earning per share (Face Value of Rs 10 each)				
	(after exceptional items) Diluted (Amount in Rs.)	-8.13	71.76	-3.83	54.64

1) The above is an extract of the detailed format of results for the quarter ended June 30, 2023 filed with BSE imited under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are available on the Company's website (www.caprihansindia.com) an

BSE website (www.bseindia.com)

Place : Mumbai

Dated : August 11, 2023

For CAPRIHANS INDIA LIMITED ANKITA J. KARIYA MANAGING DIRECTOR

FLOMIC GLOBAL LOGISTICS LTD

CIN - L51900MH1981PLC024340

Regd. Office: 301, Span Land Mark,145 Andheri Kurla Road, Andheri East, Mumbai 400093 IN Tel. No.: 022-67312345/67312300 Fax:67312333 E-mail ID: cs@flomicgroup.com STATEMENT OF UN-AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE

QUARTER ENDED 30 TH JUNE, 2023 (Rs. in LAKH							
Particulars	Q	Quarter Ended					
	30-Jun-2023	31-Mar-23	30-Jun-22	31-Mar-23			
	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Audited			
Total Income from Operations	6823.65	7522.40	13957.17	42237.80			
Other Income	28.56	105.98	43.94	260.22			
Net Profit/(Loss)for the period(before Tax,							
Exceptional and/or Extraordinary items)	128.26	123.91	430.94	1279.58			
Net Profit /(Loss) for the period after tax							
(after Exceptional and/or Extraordinary							
items)	94.76	87.33	321.37	948.30			
Total Comprehensive Income for the							
period [Comprising Profit / (Loss) for							
the period (after tax) and Other							
Comprehensive Income (after tax)]	(13.62)	3.64	(1.57)	(1.06)			
Equity Share Capital	1816.84	1816.84	1816.84	1816.84			
Earnings Per Share (of Rs.10/- each)							
1. Basic:	0.52	0.48	1.77	5.22			
2. Diluted:	0.52	0.48	1.77	5.22			
Notes: -				•			

1. The above is an extract of Quarterly Financial Result filed with Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and SEBI Circular No. CIR/CFD/FAC/2016 dated July5, 2016. The Full format of the financial Result for the quarter ended 30th June. 2023 and Explanatory Notes are available on the stock exchange website at www.bseindia.com and on the company's website at http://www.flomicgroup.com.

For FLOMIC GLOBAL LOGISTICS LIMITED

LANCY BARBOZA Date: 11th August, 2023 Managing Director DIN: 01444911 Place: Mumbai

advanced enzymes **Advanced Enzyme Technologies Limited**

CIN.: L24200MH1989PLC051018

Regd. Office and Corporate Office: Sun Magnetica, 5th Floor, LIC Service Road, Louiswadi, Thane - 400604, Maharashtra, India. Tel No: 91-22-41703200 Fax No: +91-22-25835159 $\textbf{Website:} \ www.advancedenzymes.com, \ \textbf{Email Id:} \ sanjay@advancedenzymes.com$

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR QUARTER ENDED 30 JUNE 2023

I ON GOARTEN ENDED 30 OOME 2023							
(₹ in million except the Earnin							
		Quarter ended	-	Year ended			
Particulars	30 June 2023	0 June 2023 31 March 2023		31 March 2023			
	Unaudited	Audited	Unaudited	Audited			
		(refer note viii)					
Total income from operations	1,472.76	1,387.10	1,211.22	5,406.37			
Net Profit / (Loss) for the period (before tax,							
exceptional and/ or extraordinary items)	414.06	461.64	236.97	1,444.50			
Net Profit / (Loss) for the period before tax							
(after exceptional and/ or extraordinary items)	414.06	421.02	236.97	1,403.88			
Net Profit / (Loss) for the period after tax							
(after Exceptional and/or Extraordinary items)	293.79	321.15	175.81	1,038.66			
Total Comprehensive Income for the period							
[Comprising Profit/(Loss) for the period (after tax)							
and Other Comprehensive Income (after tax)]	273.39	290.27	407.02	1,584.95			
Equity Share Capital	223.65	223.65	223.61	223.65			
Reserves excluding Revaluation Reserve as							
per the last audited Balance Sheet				12,127.04			
Earnings Per Share of ₹ 2 each (not annualised)							
(for continuing and discontinued operations)							
Basic	2.58	2.87	1.60	9.45			
Diluted	2.58	2.87	1.60	9.45			

Notes: The above unaudited consolidated financial results include the financial results of Advanced Enzyme Technologies Limited (the "Company" or the "Holding Company") and the financial results of the subsidiary companies, Advanced Bio-Agro Tech Limited (India), Advanced Enzytech Solutions Limited (India), JO Biotech Private Limited (India), Scitech Specialities Private Limited (India), Saiganesh Enzytech Solution Private Limited (India) (w.e.f. 03 January 2023), Advanced Enzymes USA, Inc. (U.S.A.), Cal India Foods International (U.S.A.), Advanced Supplementary Technologies Corporation (U.S.A.), Enzyme Innovation Inc. (U.S.A.), Dynamic Enzymes, Inc. (U.S.A.) (up to 31 March 2023), Advanced Enzymes (Malaysia) Sdr Bhd. (Malaysia), Advanced Enzymes Europe B.V. (Netherlands) and Evoxx Technologies GmbH (Germany). The Holding Company and its subsidiary companies constitute the "Group"

The above unaudited consolidated financial results of the Group were reviewed by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors at their meeting held on 12 August 2023. The above result have been subjected to 'limited review' by the statutory auditors of the Company and they have expresse an unmodified opinion. The limited review report will be filed with stock exchanges and will be available or the Company's website. The above results has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable

(iii) On 03 January 2023, the Company has acquired additional stake of 4.83% in its subsidiary JC Biotech Private Limited for a consideration of Rs 68.00 million. Post this additional acquisition the Company holds

89.83% stake in JC Biotech Private Limited. On 03 January 2023, the Company completed the acquisition of 50% of the paid up equity share capital i Saiganesh Enzytech Solutions Private Limited ('SESPL') for a total consideration of Rs 59.97 million SESPL is primarily engaged into extracting Latex from papaya, purifying and providing finish papain enzyments in liquid form (agriculture extraction of Papain enzyme). As of 31 March 2023, the Group has accounted fo the acquisition and finalised the purchase price allocation. The Group on finalising of purchase price allocation has recognised fair value of Net Assets acquired of Rs. 32.52 million resulting in Goodwill of Rs. 15.10 million. The figures for the three months and year ended 31 March 2023, which includes figures fo SESPL from the period 03 January 2023 to 31 March 2023, are not comparable with the previou corresponding periods.

On 01 April 2023, the Group completed the acquisition of Shri Ganesh Industrial Enzymes (a partnershi firm based in Burhanpur, Madhya Pradesh) ("SGIE"), through a slump sale fot a total consideration of Rs 9.00 million. The Group on finalising of purchase price allocation has recognised fair value of Net Asset acquired of Rs. 5.71 million resulting in Goodwill of Rs. 3.29 million.

Effective date 01 April 2023, Advanced Supplementary Technologies Corporation (U.S.A.) and Dynam Enzymes, Inc. (U.S.A.) wholly owned subsidiaries of Advanced Enzymes USA, Inc. (U.S.A.) merged. As a result of merger, Dynamic Enzymes, Inc. (U.S.A.) has been merged with Advanced Supplementar Technologies Corporation (U.S.A.) and Dynamic Enzymes, Inc. (U.S.A.) has ceased to exist.

vii) The above unaudited consolidated financial results of the Company were reviewed by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors at their meeting held on 12 August 2023.

viii) The figures for the quarter ended 31 March 2023 are the balancing figures between consolidated audite figures in respect of the full financial year and the published year to date figures upto the end of the third quarter of the relevant financial year. Also, the figures up to the end of the third quarter had only bee reviewed and not subjected to audit.

(ix) The Board of Directors of the Company declared and paid interim dividend of Rs. 4/- per equity share during the quarter

Effective date 7 April 2023, loan given by the Company to Advanced Enzymes Europe B.V. (AEEBV including the outstanding interest aggregating to Rs 329 million got converted into 2,276,837 fully paid up equity shares. The value per equity share is EUR 1.63 and the face value of EUR 1 per share. Pursuant to this conversion, the Company now holds 4,276,837 equity share of AEEBV and the Company continues to be 100% shareholder of AEEBV.

The Board of Directors of the Company in its meeting held on 13 May 2023 have proposed the final dividence for the financial year 2022-23 of Rs 1/- per equity share and the same will be paid after approval of the shareholders in Annual General Meeting of the Company

Quarter ended

xii) The key standalone financial information are as under

Particulars	30 June 2023	31 March 2023	30 June 2022	31 March 2023		
	Unaudited	Audited	Unaudited	Audited		
		(refer note viii)				
Total income from operations	853.49	825.60	721.10	3,115.29		
Profit before tax	734.83	232.78	102.76	742.78		
Profit after tax	674.87	174.97	77.78	555.27		
			By Ord	der of the Board		
Place: Nashik				oletime Director		
Dated: 12 August 2023				DINI - 001/1820/		

14 THE FREE PRESS JOURNAL www.freepressjournal.in MUMBAI | SUNDAY | AUGUST 13, 2023

MAYUR FLOORINGS LIMITED (CIN L99999MH1992PLC064993)

Regd Off: 4/5A, Nr Advani Oeirlicon, LBS Marg, Bhandup (W) Mumbai 400078 Unaudited Financial Results for the quarter /

	period ende	ea as on s	0.06.2023	(Rs. in Lacs)		
_		Quarter	Quarter	Quarter	Previous Year	
Sr.	Particulars	Ended as on	Ended as on	Ended as on	Ended as on	
No	Faiticulais	30.06.23	31.03.23	30.06.22	31.03.23	
		Unaudited	Audited	Unaudited	Audited	
1	Net Sales / Total Income from Operations	100.08	66.62	95.2	304.9	
2	Net Profit / Loss from ordinary activities after					
	finance cost but before exceptional items	1.46	2.65	1.77	5.66	
3	Net Profit for the period before tax					
	(After exceptional items)	1.46	2.65	1.77	5.66	
4	Net Profit after tax and after exceptional items.	1.16	-0.73	1.47	1.68	
5	Paid-up equity share capital	507.12	507.12	507.12	507.12	
6	Basic and diluted EPS after Extraordinary					
	items for the period.	0.03	-0.02	0.03	0.1	

The above results is an extract of the unaudited Financial results for the quarter / Period ended 30th June, 2023 filed with stock exchanges and detailed results are available on company website www.mayurfloorings.com and BSE website www.bseindia.com

The above results were taken on record and approved in the meeting held on 12.08.2023 after review by audit committee Previous period figures were regrouped, wherever necessary.

Since more than 90% of revenue of the Company comes from single segment, segment reporting has not been given For & on Rehalf of the Board

Date: 12.08.2023 Place : Banswara, Rajasthan

SIMPLEX CASTINGS LIMITED

CIN- L27320MH1980PLC067459 Reg. Office: 601/602A, Fair Link Centre, Off Andheri Link Road, Andheri (West), Mumbai - 400053 | Email: cs@simplexcastings.com

dited Financial Results for the Quarter ended on 30th June, 2023

	_				(Rs. in Lacs)
		(Quarter ende	d	Year Ended
SI	Particulars Particulars	30.06.2023	31.03.2023	30.06.2022	31.03.2023
No		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations	3529.74	4504.07	1628.95	11790.16
2	Net Profit/(Loss) from operations				
	before exceptional items and tax	12.78	52.32	27.98	235.56
3	Net Profit/(Loss) before tax	63.34	52.32	(1368.45)	(1890.28)
4	Net Profit/(Loss) for the period after tax	43.97	(108.90)	(1026.99)	(1698.85)
5	Total Comprehensive Income for the period				
	(Comprising Profit/(Loss) and other Comprehensive				
	income for the period)	43.97	(122.96)	(1029.01)	(1712.91)
6	Paid-up equity share capital	613.12	613.12	613.12	613.12
	(Face Value of the Share shall be indicated)	10.00	10.00	10.00	10.00
7	Other Equity				2435.83
8	Earnings Per Share of Rs 10/- each (not annualised):				

b) Diluted Notes:

a) Basic

1.) The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company website www simplexcastings com-

0.72

0.72

(1.78)

(1.78)

The above results were reviewed by the Audit Committee in its meeting held on 12th August, 2023 and approved by the Board of Directors in its meeting held on 12th August, 2023.

For, Simplex Castings Limited

(16.75)

(16.75)

(27.71)

(27.71)

Date: 12.08.2023 Place : Bhilai

Sangeeta Ketan Shah Managing Director

RR METALMAKERS INDIA LIMITED

CIN: L51901MH1995PLC331822 B-001 & B-002, Ground Floor, Antop Hill Wa

			Res	ults	
		Quarters	Ended	Years Ended	Years Ended
Sr.	Particulars	30-Jun-2023	30-Jun-2022	31-Mar-2023	31-Mar-2023
No.	r ai ticulai s	Unaudited	Unaudited	Audited	Audited
1	Total Income from operations	4,982.39	1,972.25	1,504.84	8,460.47
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,				
	Exceptional and/or Extraordinary items)	44.64	(24.99)	47.72	(109.03)
3	Net Profit / (Loss) for the period before tax				
	(after Exceptional and/or Extraordinary items)	44.64	(24.99)	47.72	(109.03)
4	Net Profit / (Loss) for the period after tax				
	(after Exceptional and/or Extraordinary items)	21.08	(24.80)	53.21	(102.95)
5	Total Comprehensive Income for the period				
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)				
	and other Comprehensive Income (after tax)]	-	-	-	-
	Equity Share Capital	900.88	781.07	900.88	900.88
7	Reserves (excluding revaluation reserve as shown in				
	the balance sheet)	-	-	-	-
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each)				
	Basic	0.25	(0.33)	0.64	(1.23)
10	Dilutod	0.25	(0.33)	0.64	(4.23)

0.25 (0.33) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requireme Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock

Exchange websites (www.bseindia.com) and Company's webiste (http://rrmetalmakers.com)) The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Compans in it meeting held on August 11, 2023.

B) The above results are in accordance with the Indian Accounting Standards(IND-AS) as prescribed under section 133 of the Companies Act, 2013, read with the relevant rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India. Accordingly, previous period's figures ha been reclassified / regrouped / restated wherever necessary. By order of the Board of Directors

For RR Metalmakers India Limite Navin Mehta Mumbai, 11/08/2023 Whole Time Director DIN- 00764424

SAGAR SYSTECH LIMITED

CIN: L65990MH1984PLC032779

Registered Address: 12A/1, New Sion C.H.S. Ltd., Opp. S. I. E. S College, Sion (West), Mumbai - 400 022. • Tel : (022) 26232051/ 24018219 E-mail: info@sagarsystech.com • Website: www.sagarsystech.com

Unaudited Financial Results for the Quarter Ended 30-06-2023 (Rs in Lakhs)

		(1101 III Ealtilo)				
Sr.			Quarter Ended		Year Ended	
No.	PARTICULARS	30.6.2023	31.3.2023	30.6.2022	31.3.2023	
		Unaudited	Audited	Unaudited	Audited	
1	Total Income from Operations	23.30	56.19	-	65.15	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	10.57	51.52	(3.86)	45.89	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	10.57	51.52	(3.86)	45.89	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	10.60	51.64	(3.86)	46.13	
5	Total Comprehensive Income/(Loss) for the period [Comprising Profit / (Loss) for the period after tax) and Other Comprehensive Income/(Loss) (after tax)]	258.56	25.72	(68.36)	(93.53)	
6	Equity Share Capital	32.00	32.00	32.00	32.00	
7	Reserves (Excluding Revaluation Reserve in Last Audited Accounts)				102.90	
8	Earning Per Share (F.V. Rs. 10/- each)					
	a. Basic:	3.31	16.14	(1.21)	14.42	
	b. Diluted:	3.31	16.14	(1.21)	14.42	

NOTES:

Place: Mumbai

Date: 11-08-2023

Year ended

The above results as reviewed by the Audit Committee have been approved at the meeting of the Board of Directors held on 11th August 2023. The statutory auditors have expressed an unqualified audit opinion. These financial statements are prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind-AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and relevant amendmen rules thereafter.

The Company adopted Indian Accounting Standards ("Ind AS") from 1st April 2017 and accordingly these financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in the Ind AS 34 Interim Financial Reporting prescribed under Sec 133 of the Companies Act. 2013 read with the relevant rules issued there under. The date of transition to Ind AS is 1st April, 2016. The figure for the previous periods have been re-grouped, wherever necessary

The above is an extract of detailed format of Quarterly results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Reguirements) Regulations, 2015.

The full format of Quarterly Financial Results are available on the Stock Exchange's website www.bseindia.com and company's website www.sagarsystech.com. For & on behalf of SAGAR SYSTECH LIMITED

Sd/

MEENA MUKESH BABU MANAGING DIRECTOR DIN: 00799732

AVI PRODUCTS INDIA LIMITED

Regd Office : 110, Manish Ind Estate No.4, Navghar Road, Vasai (East), Dist : Palghar - 401210 Email: aviphotochem@gmail.com, Website: www.aviphoto.in Tel: 8591106755

_	AUDITED FINANCIAL RESULTS FOR	TITL WOAR	VIEW EMPER	30111 00	NE ZUZJ
Sr.No.	Particular Particular		Quarter Ended		Year Ended
		30.06.2023	31.03.2023	30.06.2022	31.03.2023
		Unaudited	Audited	Unaudited	Audited
1.	Total Income from Operations	114.39	85.26	79.75	369.63
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax,				
	Exceptional and/or Extraordinary items)	1.75	12.77	6.00	27.45
3.	Net Profit / (Loss) for the period before tax				
	(after Exceptional and/or Extraordinary items)	1.75	5.88	4.50	20.56
4.	Net Profit / (Loss) for the period after tax				
	(after Exceptional and/or Extraordinary items)	1.31	5.88	4.50	20.56
5.	Total Comprehensive Income for the period				
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)				
	and Other Comprehensive Income (after tax)]	-	-	-	-
6.	Equity Share Capital	258.46	258.46	258.46	258.46
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown				
	in the Audited Balance Sheet of the previous year				
8.	Earnings Per Share (of Rs.10 /- each) (for continuing				
	and discontinued operations)				
	1. Basic	0.05	0.23	0.17	0.80
	2. Diluted:	0.05	0.23	0.17	0.80

NOTES:

Place: Vasai

Dated: 12.08.2023

Director

The above Unadited Financial results were reviewed by the Audit committee and approved by the Board of Directors at their meeting

The above results have been prepared in accordance with Indian Accounting Standards ('Ind AS') notified under Section 133 of the

Companies Act, 2013, read together with the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 (as amended)

The standalone financial results of the Company for the quarter ended 30th June 2023 have been unaudited by the Statutory Auditors

The Statutory Auditors have carried out a "Limited Review" of the above financial results for the quarter ended 30th June 2023

The results of the company are available on the company's website www.aviphotochem.in and on BSE website at www.bseindia.com Previous period/Year figures have been regrouped/reclassified to make them comparable with those of current period/year

For AVI Products India Limited Mr. Avinash Vora

Managing Director - (DIN: 02454059

यूनियन बैंक 🕼 Union Bank

Faizpur Branch Add: Subhash Chowk, Post Faizpur, Dist. Jalgaoi Taluka Yaval, Maharashtra 425503 DEMAND NOTICE Under Sec. 13(2)

The Borrower/s

1. Mr.Sandip Shankarrao Gavande

Vidhya Nagar, Faizpur, Tal. Yawal, Distt Jalgaon The Guarantor/s

1. Mr. Jitendrakumar Pandhari Chaudhari Shivaji Nagar, Near IGM Computers Faizpur, Tal. Yawal, Distt. Jalgaon

2. Mr. Rajkanya Sandip Gavande Vidhya Nagar Near 132 KV Sub Station, Faizpur Tal Yawal, Distt, Jalgaon

3. Mr. Vilas Uddhav Bankar

Vidhya Nagar, Near 132 KV Sub Station, Faizpur, Tal. Yawal, Distt.- Jalgaon

Dear Sir, Notice dt. 22.06.2023 Issued to you u/s13(2) of The Securitization & Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act, 2002 by branch/me, the Authorized Officer, was sent to you calling upon to repay the dues in your loan

accounts with us at your last known address could not be served. Therefore, the contents of the said demand notice are being published in this newspaper. The credit facilities/loan facilities availed by you have been classified as NPA on (29/05/2022). You have executed loan documents while availing the facilities and created security interest in favour of the Bank. The details the credit Facilities and

secured assets are as under Credit facilities availed by you with outstanding amount is as follows

Outstanding amount | Un applied interest | Penal Interest | Cost/Charges incurred | Total dues

Facility	as of 31.05.2023	Up to 31.05.2023	(Simple)	by the Bank				
Union Home	6,19,332.47	1,16,463.00	0	0	7,35,795.47			
				Total Dues	7,35,795.47			
Details of the secured assets / Mortgaged Properties								

PART - A

All that piece and parcel of land and constructed building Property there on at Gat no. 948, Plot no. 8, Janshakti Nagar, At Faizpur Total Plot area 236.25 Sq. Mtr his assessment Rs. 356.00 Paise out of this South Said 99.907 Sq. Mtr Adm. 99.907 Sq. Mtr Janshakti Colony, Faizpur 425503

On East by: 9 Mtr Width Road, On West by: Plot no. 5 & 6, On North by: Plot No 8 part of & Plot No 9, On South by: Plot no. 7

Therefore, you, No.1,as borrower and you,No.2, as guarantor in terms of the aforesaid notice have been called upon to pay the aforesaid sum of Rs. 7,35,795.47 (Rupees Seven Lakhs Thirty Five Thousand Seven Hundred Ninety Five and Forty Seven Paise Only) together with future interest and charges there on within 60 days from the date of this publication. That on your failure to comply therewith we, the secured creditor, shall been titled to exercise all or any of the rights under Section13(4) of the Securitization and Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act 2002. In terms of Section 13(13) of the Act you shall not transfer the secured assets aforesaid from the date of receipt of the notice without Bank's prior consent Please take note of the provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured Yours Faithfully Authorised Office

1.41

BLACK B Black Box Limited

(formerly known as AGC Networks Limited) Registered Office: 501, 5th Floor, Building No.9, Airoli Knowledge Park, MIDC Industrial Area, Airoli, Navi Mumbai - 400708.

STATEMENT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30 JUNE 2023

(₹in Crores, unless otherwise stated) Quarter ended Year ended Unaudited Audited **Particulars** 30/06/2023 31/03/2023 30/06/2022 31/03/2023 (Refer note 2 Total income from operations 1,571.41 1,681.92 1,371.69 6,287.56 Profit before impact of foreign currency transactions and 26.84 32.17 21.32 76.04 translations, loss on fair valuation of deferred purchase consideration, share of net loss of investment accounted for using equity method, exceptional items and tax Net profit /(loss) for the period before exceptional items and tax 41.93 81.76 31.46 22.70 Net profit / (loss) for the period before tax after exceptional items 17.90 24.40 19.45 29.45 Net profit / (loss) for the period after tax after exceptional items 23.94 23.10 15.41 23.70 Total Comprehensive income / (loss) for the period 34.11 (10.72)(4.53)(2.35)(Comprising profit for the period after tax and othe comprehensive income after tax) Earnings before interest, tax, depreciation & amortisation and 91.89 114.73 53.60 289.44 ther income (FRITDA) Paid-up equity share capital (face value of ₹ 2 each) 33.58 33.58 33.55 33.58 Other equity as shown in the audited Balance Sheet 262.44 Earnings per share of ₹2 each before exceptional item: 2.72* 1.85* 1.22* 4.54 · Basic (in ₹) Diluted (in ₹) 1.84* 2.72* 1.22* 4.53 Earnings per share of ₹2 each after exceptional item : Basic (in ₹) 1.43* 1.383 0.93 1.42

Diluted (in ₹) * Not annualised

Notes:

The above is an extract of the detailed format of consolidated financial results for the quarter ended on 30 June 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full financial results are available on the Stock Exchange's websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and Company's website (www blackbox com)

1.42

1.38*

0.93*

These consolidated unaudited financial results (the 'Statement') have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standard 34, Interim Financial Reporting ('Ind AS 34'), prescribed under section 133 of the Companies Act, 2013 (the 'Act'), and other accounting principles generally accepted in India and is in compliance with the presentation and disclosure requirements of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended).

STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30 JUNE 2023 (₹in Crores, unless otherwise stated)

		(<111 010	ico, unicos ou	ici wise state
		Quarter ended		Year ended
Particulars Particulars			Audited	
i articulais	30/06/2023	31/03/2023 (Refer note 2)	30/06/2022	31/03/2023
Total income from operations	84.28	96.96	81.67	363.37
(Loss) / profit before impact of foreign currency transactions and translations, exceptional item and tax	(0.74)	(4.90)	0.83	4.14
Net (loss) / profit for the period before exceptional items and tax	(0.46)	(5.08)	1.82	5.79
Net (loss) / profit for the period before tax after exceptional items	(0.46)	(5.08)	1.82	5.79
Net (loss) / profit for the period after tax after exceptional items	(0.50)	(5.10)	1.93	5.84
Total Comprehensive (loss) / income for the period (Comprising profit / (loss) for the period after tax and other comprehensive income / (loss) after tax)	(0.61)	(5.17)	2.26	5.98
Earnings before interest, tax, depreciation & amortisation and other income (EBITDA)	2.30	(1.53)	4.71	17.83
Paid-up equity share capital (face value of ₹2 each)	33.58	33.58	33.55	33.58
Other equity as shown in the audited Balance Sheet				295.62
(Loss) / earnings per share of ₹2 each:				
Basic (in ₹)	(0.03)*	(0.30)*	0.12*	0.35
Diluted (in ₹)	(0.03)*#	(0.30)*#	0.12*	0.35

* Not annualised

Notes:

The above is an extract of the detailed format of financials results for the quarter ended 30 June 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full financial results are available on the stock exchange's websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and Company's website (www.blackbox.com).

These standalone unaudited financial results (the 'Statement') have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standard 34, Interim Financial Reporting ('Ind AS 34'), prescribed under section 133 of the Companies Act, 2013 (the 'Act'), and other accounting principles generally accepted in India and is in compliance with the presentation and disclosure requirements of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended). # The effect of 536,480 potential equity shares outstanding as at 30 June 2023 and 31 March 2023, is anti-dilutive and thus

these shares are not considered in determining diluted (loss) / earnings per share. The Statement has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings

held on 12 August 2023. The statutory auditors have carried out a limited review of this Statement. FOR AND ON BEHALF OF THE BOARD

SANJEEV VERMA WHOLE-TIME DIRECTOR DIN: 06871685

Date: 12 August 2023 CIN: L32200MH1986PLC040652

Place: Dallas, Texas, United States of America

रिटेल ॲसेटस सेन्टलाईझ प्रोसेसिंग सेंटर: आरएसीपीसी. OSBI State Bank of India बोरिवली, तळमजला, एमटीएनएल इमारत, देवीदास रोड, बोरिवली (प), मुंबई ४००१०३.

कब्जा सूचना

ज्याअर्थी. निम्नस्वाक्षरीकारांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्राधिकत अधिकारी या नात्याने सिक्यरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स. २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून मागणी सूचना जारी करून कर्जदार यांना खालील नमुदप्रमाणे पृढील व्याजासह सूचनांमधील नमुद रकमेची परतफेड सदर सूचनेच्य

प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. कर्जदार आणि हमीदार रकमेची परतफेड करण्यात असमर्थ ठरल्याने याद्वारे खालील नमूद कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या १) श्री. अशोक रामभुवाल सिंग २) श्री. रमेश शिवलाल गुजर आणि सौ. लता रमेश गुजरसे यांचा **मिळकतीचा कब्जा** त्यांना सद्र ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सद्र रूल्सच्या नियम ८ आणि ९ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या **खालील तारखे रोजीस**

विशेषतः कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, मिळकतीशी व्यवहार करू नये आणि मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार

हा स्टेट बैंक ऑफ इंडिया यास येथे खालील नमूद रक्कम सह व्याज, परिव्यय आणि अनुषर्गिक प्रभार या रकमेसाठी भाराअधीन राहील.						
कर्जदारांचे/	मिळकतींचे वर्णन	उर्वरीत थकीत	मागणी सूचनेची	कब्जाची		
हमीदारांचे नाव		(रु.) + व्याज	तारिख	तारीख		
		आणि परिव्यय				
श्री. अशोक रामभुवल सिंग	फ्लॅट क्र. ६०५, ६ वा मजला, इमा क्र. ए-४, व्हिवा	०९.०२.२०२३	०९/०२/२०२३	०९/०८/२०२३		
(खाते क्र. ३३३०४३६४२००	सिटी, गाव बोर्ळींज, जे बी नगर, ता वसई, जि. पालघर	रोजीस				
आणि ३३३०४५९१५५१)	४०१३०३	रु. २२,२३,९९७/ -				
श्री. रमेश शिवलाल गुजर आणि	फ्लॅट क्र. ११०५, ११ वा मजला, एल विंग, रुषभ	१७.०५.२०२३	१७/०५/२०२३	०९/०८/२०२३		
सौ. लता रमेश गुजर	हाईट्स, इमा क्र. ४, एचडीआयएल टाऊनशिप, ग्लोबल	रोजीस				
(खाते क्र. ६५१७७३८०६९९	सिटी जवळ, सेक्टर २, गाव डोंगरे, चाखाल डोंगरी	रु. १०,०५,९६३/-				
आणि ६५१७७३८१३५४)	आणि बोर्ळीज, विरार पश्चिम, जि. पालघ्घर ४०१३०३					
` .	``					

तारण मत्तेच्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ चे उप–कलम (८) च्या तरतुर्दीकडे कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जात

स्टेट बँक ऑफ इंडिया दिनांकः १३.०८.२०२३ प्राधिकृत अधिकारी

यूनियन बैंक 🕼 Union Bank Charles Comments CREDIT RECOVERY AND LEGAL SERVICE DEPARTM

फैजपर शाख पत्ताः सुभाष चौक, पोस्ट फैजपूर, जि.जळगांव, तालुका

मागणा कलम १३(२) अंतर्गत यावल, महाराष्ट्र ४२५५०३

१. श्री. संदिप शंकरराव गवांदे

पत्ताः विद्यानगर, फैजपूर, ता.यावल, जि.जळगांव.

१. श्री. जितेंद्रकुमार पंढरी चौधरी

ग्ताः शिवाजीनगर, आयजीएम् कॉम्प्युटर जवळ, फैजपूर, ता.यावल, जि.जळगांव. २. श्री. राजकन्या संदिप गवांदे

पत्ताः विद्यानगर, १३२ केव्ही सब स्टेशन जवळ, फैजपूर, ता.यावल, जि.जळगांव

३. श्री. विलास उद्धव बनकर

पत्ताः विद्यानगर, १३२ केव्ही सब स्टेशन जवळ, फैजपूर, ता.यावल, जि.जळगांव.

महोदय, नोटिस **दि. २२.०६.२०२३** नुसार आपल्याला सिक्युरिटायझेशन आणि रिकन्स्ट्रक्शनच्या १३(२) अंतर्गत तुम्हाला जारी केले आहे अंबड शाखेने/माझ्याकडून, फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इन्टेरेस्ट ॲक्ट २००२ अन्वये तुम्हाला तुमच्या शेवटच्या ओळखीच्या पत्यावर तुमच्या कर्ज खात्यातील देय रेकमेची परतफेड करण्याचे ऑवाहन करण्यासाठी पाठवले होते. त्यामुळे या वृत्तपत्रात सदर मागणी नोटीसमधील मजकुर प्रसिद्ध करण्यात येत आहे.

तुम्ही घेतलेल्या क्रेडिट सुविधा/कर्ज सुविधा (२९.०५.२०२२) रोजी NPA म्हणून वर्गीकृत केल्या आहेत. सुविधाचा लाभ घेताना तुम्ही कर्जाची कागदपत्रे पुर्ण केली आहेत आणि बँकेच्या बाजूने सुरक्षितता व्याज निर्माण केले आहे. क्रेडिट सुविधा आणि सुरक्षित मालमतेचे तपशील खालीलप्रमाणे आहेत.

तमच्याकडन थकीत रकमेसह क्रेडिट सविधा खालीलप्रमाणे आहेत.

सुविधेचा प्रकार	३१.०५.२०२३ पर्यंतची थकबाकी	३१.०५.२०२३ पर्यंत लागू नसलेले ट्याज	दंड व्याज (सिम्पल)	बँकेने लावलेले खर्च/शुल्क	एकुण देय
युनियन गृह	6,19,332.47	1,16,463.00	0	0	7,35,795.47
एकुण देय					

सुरक्षित मालमत्ता / गहाण ठेवलेल्या मालमत्तेचा तपशील भाग-ए

गट नं.९४८, प्लॉट नं.८, जनशक्ती नगर, प्लॉट नं.८, फैजपूर, एकुण प्लॉट क्षेत्र २३६.२५ स्क्के.मी. मुल्यांकन रू. ३५६.०० पैसे दक्षिणेकडील ९९.९०७ स्क्के.मी. मोजमापीत ९९.९०७ स्के.मी. जनशक्ती कॉलनी, फैजपुर ४२५५०३ येथील बांधीव मालमत्तेचा सर्व भाग व पासल. चतुःसिमा – पुर्वेस– ९ मी. रूंद रोड, पश्चिमेस– प्लॉट नं.५ व ६, दक्षिणेस– प्लॉट नं.८ चा भाग व प्लॉट नं.९, उत्तरेस– प्लॉट नं.७

. म्हणून, तुम्ही, क्रमांक १, कर्जदार म्हणून आणि तुम्ही, नं. २, वर दिलेल्या नोटिसच्या संदर्भात जामीनदार म्हणून **रुपये ७,३५,७९५.४७/**-**(रू.सात लाख पस्तीस हजार सातशे पंच्यात्रव व पैसे सत्तेचाळीस फक्त)** उपरोक्त रक्कम या प्रकाशनाच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत भविष्यातील व्याज आणि शुल्कासह भरण्यास सांगितले आहे. त्याचे पालन करण्यात तुम्ही अयशस्वी झाल्यावर आम्हाला, सुरक्षित कर्जदार, सिक्युरिटायझेशन अँड रिकन्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड इनफोसमेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट एक्ट २००२ च्या कलम ९३(४) अंतर्गत सर्व किंवा कोणतेही अधिकार वापरण्यास पात्र असेल. कायद्याच्या १३(१३) नुसार तुम्ही बँकेच्या पूर्व संमतीशिवाय नोटीस मिळाल्याच्या तारखेपासून उपरोक्त सुरक्षित मालमत्ता हस्तांतरित करू शकत नाही. कृपया सुरक्षित मालमत्तेची पूर्तता करण्यासाठी कायद्याच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतुदींची नोंद घ्या. आपला विश्वास आधिकत अधिकारी

ब्लॅक बॉक्स लिमिटेड

BLACK B⊗X

(पूर्वीचे नाव एजीसी नेटवर्क्स लिमिटेड) नोंदणीकृत कार्यालयः ५०१, ५ वा मजला, बिल्डिंग क्र. ९, एरोली नॉलेज पार्क, एमआयडीसी इंडस्ट्रीयल एरिया, ऐरोली नवी मुंबई - ४००७०८

३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे विवरण (रु. कोटीत, नमुद केलेले नसल्यास)

			(
		संपलेली तिमाही		संपलेले वर्ष
तपशील		लेखापरिक्षित		
	३०/०६/२०२३	३१/०३/२०२३ (टीप २ बघा)	३०/०६/२०२२	38/03/8083
प्रवर्तनातुन एकूण उत्पन्न	१,५७१.४१	१,६८१.९२	१,३७१.६९	६,२८७.५६
परकीय चलन व्यवहार आणि रुपांतराच्या परिणाम स्थिगित खरेदी मोबदल्याच्या रास्त मूल्यावर तोटा, इक्विटी मेथडने गुंतवणुक दायित्वावरील तोटा, अपवादात्मक बाबी आणि करपूर्व नफा	२६.८४	३२.१७	२१.३२	७६.०४
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) अपवादात्मक बाबी आणि करपूर्व	३१.४६	४१.९३	२२.७०	८१.७६
कालावधीकरिता कर पूर्व निव्वळ नफा /(तोटा) अपवदात्मक बाबी परचात	28.80	१९.४५	१७.९०	२९.४५
कालावधीकरिता करोत्तर निव्वळ नफा /(तोटा) अपवादात्मक बाबीपश्चात	73.98	२३.१०	१५.४१	२३.७०
कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न /(तोटा)(करपश्चात काला -वधीकरिता नफा आणि करपश्चात इतर सर्वसमावेशक उत्पन्न धरून)	₹४.११	(४.५३)	(१०.७२)	(२.३५)
व्याज, कर, घसारा कर्जफेडीची तरतुद आणि इतर उत्पन्न (इबीआयटीडीए) पूर्व प्राप्ती	९१.८९	११४.७३	५३.६०	२८९.४४
भरणा झालेले समभाग भांडवल (प्रत्येकी रु. २/- चे दर्शनी मूल्य)	३३.५८	३३.५८	३३.५५	३३.५८
लेखापरिक्षित ताळेबंदात दर्शविल्यानुसार इतर इक्विटी				२६२.४४
अपवादात्मक बाबींपूर्व प्रत्येकी रु. २/- च्या प्रती समभाग प्राप्ती				
मुलभूत (रु.त)	१.८५*	२.७२*	१.२२*	8.48
सौम्यिकृत (रु.)	१.८४*	२.७२*	₹. २ २ *	४.५३
अपवादात्मक बाबींपश्चात प्रत्येकी रु. २/ – च्या प्रती समभाग प्राप्ती				
मूलभूत (रु.)	१.४३*	१.३८*	0.93*	8.83
सौम्यिकृत (रु.)	१.४२*	१.३८*	0.93*	१.४१

* अवार्षिकीकृत

र. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्यलेशन्स. २०१५ च्या रेग्यलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजकडे दाखल केलेल्या ३ जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकत्रित वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. संपूर्ण वित्तीय निष्कर्ष स्टॉक् एक्सचेंजची वेबसाईट (www.nseindia.com आणि www.bseindia.com) व कंपनीची वेबसाईट (www.blackbox.com) वर उपलब्ध आहे.

हे एकत्रित लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष ('विवरण') हे कंपनी अधिनियम, २०१३ (''अधिनियम'') च्या कलम १३३ अंतर्गत विहित इंडियन अकाऊंटिंग स्टॅडर्ड ३४, अंतरिम वित्तीय अहवाल ('इंड एएस ३४') आणि भारतात सर्वसाधारणपणे स्वीकृत अन्य लेखा तत्वांनुसार बनवले आहेत आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ (सुधारणेनुसार) च्या रेग्युलेशन ३३ अनुसार तयार करण्यात आले आहेत.

३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलिप्त अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे विवरण

		(7	ह. कोटीत, नमुद वे	केलेले नसल्यास)	
		संपलेले वर्ष			
तपशील		अलेखापरिक्षित			
	३०/०६/२०२३	३१/०३/२०२३ (टीप २ बघा)	३०/०६/२०२२	38/03/2023	
प्रवर्तनातुन एकूण उत्पन्न	८४.२८	९६.९६	८१.६७	३६३.३७	
परकीय चलन व्यवहार आणि रुपांतराच्या परिणाम अपवादात्मक बाबी आणि करपूर्व (तोटा)/ नफा	(%.७४)	(४.९०)	۶۵.۰	8.88	
कालावधीसाठी निव्वळ नफा(तोटा) अपवादात्मक बाब आणि करपूर्व	(०.४६)	(५.०८)	१.८२	4.69	
कालावधीसाठी करपूर्व निव्वळ (तोटा)/नफा अपवादात्मक बाबीनंतर	(0.88)	(५.०८)	१.८ २	५.७९	
कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)/अपवादात्मक बाबीनंतर	(0.40)	(५.१०)	१.९३	4.८४	
कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न/(तोटा) (करपश्चात काला- वधीकरिता नफा/(तोटा) आणि करपश्चात इतर सर्वसमावेशक उत्पन्न/(तोटा) धरुन)	(0.58)	(५.१७)	२.२६	4.86	
व्याज, कर, घसारा आणि कर्जफेडीची तरतुद आणि इतर उत्पन्न (ईबीआयटीडीए) पूर्व प्राप्ती	२.३०	(१.५३)	४.७१	१७.८३	
भरणा झालेले समभाग भांडवल (प्रत्येकी रु. २/- चे दर्शनी मूल्य)	३३.५८	३३.५८	३३.५५	३३.५८	
लेखापरीक्षित तालेबंदात दर्शविल्यानुसार इतर इक्विटी				२९५.६२	
प्रत्येकी रु. २ च्या प्रती समभाग प्राप्ती/(तोटा)					
मूलभूत (रु.)	(⋄.०३)*	(0.30)*	0.82*	0.34	
सौम्यिकृत (रु.)	(٥.٥३)*#	(∘.३∘)*#	0.82*	0.34	
* अवार्षिकीकृत					

१. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजकडे दाखल केलेल्या ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षाच्या तपशिलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. संपूर्ण वित्तीय निष्कर्ष स्टॉक एक्सचेंजेस

च्या वेबसाईट (www.nseindia.com आणि www.bseindia.com) वर आणि कंपनीची वेबसाईट (www.blackbox.com) वर उपलब्ध आहे. हे अलिप्त अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष ('विवरण') कंपनी अधिनियम, २०१३ ('अधिनियम') च्या कलम १३३ अंतर्गत विहित इंडियन अकाऊंटिंग स्टॅंडर्ड ३४, अंतरिम वित्तीय अहवाल ('इंड एएस ३४') मध्ये घालून दिलेली गणन आणि मापन तत्त्वे आणि भारतात सर्वसाधारणपणे स्वीकृत अन्य लेखा तत्त्वांनुसार बनवले असून ते सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ (सुधारित) च्या रेग्युलेशन ३३ च्या

#३० जून, २०२३ आणि ३१ मार्च, २०२३ रोजीस ५३६,४८० मोठया थकीत समभागांचा परिणाम हा सौम्यिकरणा विरुध्द आहे आणि म्हणन हे शेअर्स सौम्यिकत (तोटा)/प्रती समभाग प्राप्ती ठरवण्यासाठी विचारात घेतलेले नाहीत.

हे विवरण लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि १२ ऑगस्ट, २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत संचालक मंडळाने मंजुर केले. वैधानिक . तेखापरीक्षकांनी ह्या विवरणाचे मर्यादित पुनर्विलोकन केले आहे.

ठिकाण : डल्लस, टेकसास, युनायटेड स्टेटस ऑफ अमेरिका दिनांक : १२ ऑगस्ट, २०२३ सीआयएन : एल३२२००एमएच१९८६पीएलसी०४०६५२

सादरीकरण आणि प्रकटीकरण आवश्यकतांच्या अनुपालनांत आहेत.

मंडळाच्या वतीने आणि करित संजीव वम पर्ण वेळ संचालक डीआयएन: ०६८७१६८५

RR METALMAKERS INDIA LIMITED

CIN: L51901MH1995PLC331822 Registered Office:- B-001 & B-002, Ground Floor, Antop Hill War extract of Statement of Unaudited Financial Results for the Quarter ended June 30, 2023 ₹ in Lakhs (Except EP.

		Nosuito			
1				Years Ended	
Sr	Particulars	30-Jun-2023	30-Jun-2022	31-Mar-2023	31-Mar-2023
No	, articulars	Unaudited	Unaudited	Audited	Audited
1	Total Income from operations	4,982.39	1,972.25	1,504.84	8,460.47
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,				
L	Exceptional and/or Extraordinary items)	44.64	(24.99)	47.72	(109.03)
3	Net Profit / (Loss) for the period before tax				
L	(after Exceptional and/or Extraordinary items)	44.64	(24.99)	47.72	(109.03)
4	Net Profit / (Loss) for the period after tax				
	(after Exceptional and/or Extraordinary items)	21.08	(24.80)	53.21	(102.95)
5	Total Comprehensive Income for the period				
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)				
L	and other Comprehensive Income (after tax)]	-	-	-	-
6	Equity Share Capital	900.88	781.07	900.88	900.88
7	Reserves (excluding revaluation reserve as shown in				
L	the balance sheet)	-	-	-	-
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each)				
9	Basic	0.25	(0.33)	0.64	(1.23)
	Diluted	0.25	(0.33)	0.64	(1.23)
NI.					

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stoc Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com) and Company's webiste (http://rrmetalmakers.com)

) The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Compans in it meeting held on August 11, 2023.

) The above results are in accordance with the Indian Accounting Standards (IND-AS) as prescribe under section 133 of the Companies Act, 2013, read with the relevant rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India. Accordingly, previous period's figures have been reclassified / regrouped / restated wherever necessary. By order of the Board of Directors

For RR Metalmakers India Limited Navin Mehta

Mumbai, 11/08/2023

Whole Time Director DIN- 00764424

नों. कार्यालय: ब्लॉक डी, शिवसागर इस्टंट, डा. अनी बझट राड, वरळी, मुंबई-४०० ०१८. ई-मेल : cil@caprihansindia.com । वेबसाईट : www.caprihansindia.com दूरध्वनी: ०२२-२४९७८६६०/६१

सीआयएन: एल२९१५०एमएच१९४६पीएलसी००४८७७ ३० जून २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता लेखापरिक्षित निष्कर्षांचे विवरण

					(रू. काटीत)
अ.			मागील वर्ष संपले		
क्र.	तपशील	३० जून २०२३ (अविनालेखित)	मार्च ३१, २०२३ (लेखापरीक्षित)	जून ३०, २०२२ (अविनालेखित)	मार्च ३१,२०२३ (लेखापरीक्षित)
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	१७५.९५	२२८.६९	२४३.९९	९४७.६२
?	कालावधीसाठी निव्वळ नफा (कर आणि अपवादात्मक बार्बीपूर्वी)	११.०६	\$.८४	-8.89	- २१.४९
Ą	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा (अपवादात्मक बाबीनंतर)	११.०६	१२५.१३	-8.89	१०५.३३
γ	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा (अपवादात्मक बाबींनंतर)	१०.६७	९४.२५	-4.03	७१.७६
ч	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी (करोत्तर) नफा आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	१०.८२	९३.२५	-4.00	\$3.00
ξ	समभाग भांडवल (चे दर्शनी मूल्य	१३.१३	१३.१३	१३.१३	१३.१३
6	लेखापरिक्षित ताळेबंदात दर्शवल्याप्रमाणे राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	_	-	-	१०९.७७
۷	प्रति भाग प्राप्ती (दर्शनी मूल्य प्रत्येकी रु. १०/- चे) (अपवादात्मक बार्बीनंतर) मूलभृत आणि सौम्यिकृत (रक्कम रु. मध्ये)	-८.१३	७१.७६	-3.63	48.58
٩	प्रति भाग प्राप्ती (दर्शनी मूल्य प्रत्येकी रु १०/ चे	८.१३	७१.७६	-3.८३	५४.६४

(१) वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत बीएसई लिमिटेडमध्र सादर केलेल्या २० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता निष्कर्षांच्या सविस्तर विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही आणि वर्षाकरिता वित्तीय विवरण कंपनीची (www.caprihansindia.com) आणि बीएसई वेबसाईट : (www.bseindia.com) वर उपलब्ध आहे.

ठिकाण : मुंबई दिनांक : ११ ऑगस्ट,२०२३

कॅप्रिहान्स इंडिया लिमिटेडसाठी अंकिता जे कारिया

ெர் C.J.GELATINE PRODUCTS LIMITED

CIN-L24295MH1980PLC023206

Regd. Office: Plot No. 237, Azad Nagar Rahivashi Sangh, Acharya Donde Marg, Sewree (W) Mumbai - 400015 (M.H.)Tel: 07480-423308, 423301 Email: cjsecretarial@gmail.com + Web: http://www.cjgelatineproducts.com

STATEMENT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON JUNE 30, 2023

		(Rs. in Lacs except EPS)					
	Particulars	Quarter Ended 30/06/2023 Unaudited	Quarter Ended 30/06/2022 Unaudited	Year Ended 31/03/2023 Audited			
1.	Total Income from Operations (Net)	1051.64	1057.96	3680.38			
2.	Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and/or extraordinary items)	36.03	7.40	31.87			
3.	Net Profit /(Loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	-33.79	7.40	31.87			
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and /or extraordinary items)	-33.79	7.40	22.93			
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	-33.79	7.40	22.93			
6.	Paid-up Equity Share Capital	481.33	481.33	481.33			
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the Previous Year (i.e. 31-03-2023)		-64.95				
8.	Earnings per Share (of Rs.10/- each) (For Continuing & Discontinued Operations) Basic & Diluted:	-0.70	0.15	0.48			
MО.	NOTE: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Posults filled with the BSE						

NOTE: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filled with the BS Ltd. (Formerly Bombay Stock Exchange) under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the website of respective Stock Exchange i.e., www.bseindia.com and on Company website i.e., www.cjgelatineproducts.com

For C.J.Gelatine Products Limited Jaspal Singh

संपलेली तिमाही/

संपलेले चालु वर्ष

30.08.7073

लेखापरिक्षित

339.88

३७.५९

३७.५९

२७.८१

२७.८१

६८९.००

0.80

0.80

१. वरील लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे विवरण ११.८.२०२३ रोजी झालेल्या सभेत लेखापरीक्षित समितीद्वारे पुनर्विलोकित करण्यात आले आणि संचालव

वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ॲब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे

सादर केलेल्या वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट (www.bsein-

वरील निष्कर्ष निगम व्यवहार मंत्रालयाद्वारा अधिसूचित केल्याप्रमाणे इंडियन अकाऊंटिंग स्टॅन्डर्डस् (इंड एएस) चे पालन करून तयार केले आहेत.

संलग्न मागील कालावधीकरिता आकडेवारी तिला तुलनात्मक करण्यासाठी, जेथे आवश्यक आहे तेथे पुनर्गठन/पुनर्वर्गीकरण केली आहे.

तारखेपर्यंत वर्षाची

आकडेवारी/संपलेले

मागील वर्ष

39.03.7073

अलेखापरिक्षित

१,२८९.८७

१७९.१७

१८०.३२

१३७.३६

१३७.३६

E68.00

२१४.४५

8.88

8.88

Place: Mandideep Chairman & Managing Director DIN: 01406945 Date: August 12, 2023

१ प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (इतर उत्पन्नासह)

अनन्यसाधारण बाबींपूर्वी#)

अनन्यसाधारण बाबींनंतर#)

अनन्यसाधारण बाबीनंतर#)

ताळेबंदात दाखविल्याप्रमाणे

समभाग भांडवल

प्रवर्तनासाठी)

(ए) मूलभूत

ठिकाण: मंबर्ड

दिनांक: १२.०८.२०२३

टिपा:

कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा

कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (करपूर्व, अपवादात्मक आणि/किंवा

कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि /किंवा

कालावधीसाठी एकण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)

राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरीक्षित

प्रति भाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे) (अखंडित आणि खंडित

मंडळाने त्यांच्या बैठकीत १२.८.२०२३ रोजी मंजूर केले.

dia.com) आणि कंपनीची वेबसाईट (www.kunststoffeindia.com) वर उपलब्ध आहे.

कुन्स्टस्टॉफ्फे इंडस्ट्रीज लिमिटेड

किरण बिल्डिंग, १२८ भाऊदाजी रोड, माटुंगा (पूर्व), मुंबई-४०० ०१९

वेबसाईट: www.kunststoffeindia.com, ई-मेल: kunststoffe@kunststoffeindia.com दूर.: ९१ (२२) २४०४४८५५/७६, फॅक्स: ९१ (२२) २४०४ ४८५३

सीआयएन नं.: एल६५९१०एमएच१९८५पीएलसी०३७९९८ ३०.०६.२०२३ रोजी संपलेली १ ली तिमाही आणि तीन महिन्याकरिता अलिप्त लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे विवरण

अलिप्त

इंडिया एसएमइ असेट्स रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड ∰isarc

सीआयएन : यु६७१९०एमएच२००८पीएलसी१८१०६२) नींदणीकृत कार्याल्य : अरेना हाऊस, २ रा मजला, गेट क्रमांक ३, प्लॉट क्रमांक १०३, रस्ता क्रमांक १२, मरोळ, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०००९३. दूरध्वनी :+ ९१ २२ ६९६३ १९००, इ मेल : isarc@isarc.in, वेब : www.isarc.in

ताबा सुचना नियम ८ (१)

(नारायण टेक्सटाईल्स कर्ज खात्यातील स्थावर मालमत्तेसाठी)

ज्याप्रमाणे इंडिया एसएमइ असेट्स रिकन्स्टुक्शन कंपनी जे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (सिडबी) यांचे असाइनमेंट अग्रीमेंट दिनांकी १८/०१/२०१८ च्या अनुसार असाईनी म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांना मूळ धनको स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (सिडबी) यांचे संरक्षित कर्जाचे हक्क प्राप्त झाले आहेत. इंडिया एसएमइ असेट्स रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड यांचे प्राधिकृत अधिकारी यांनी सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम २००२ कलम १३(१२) सहवाचिता नियम ३ अनुसारत्यांना प्राप्त झालेल्याअधिकारानुसार मागणी सूचना दिनांकीत १०-०५-२०२: आणि वत्तपत्र प्रकाशन द फ्री प्रेस जर्नल आणि नवशक्ती दिनांकीत २६ मे २०२३ मध्ये करून कर्जदार / तारणदार / हमीदार – मेसर्स नारायण टेक्सटाईल्स, श्री नरसय्या राजय्या गजूला (प्रोप्रायटर नारायण टेक्सटाईल्स), श्री विलास नरसय्या गजूला यांना सदरील सूचनेत नमूद केलेली रक्कम एकूण रु २,२६,८५,९६३- ४९ (रुपये दोन कोटी सख्वीस लाख पंच्याऐंशी हजार नऊशे बेसष्ट पैसे एकोणपन्नास मात्र) दिनांव ०४/०५/२०२३ रोजी आणि दिनांक २५/०१/२०१७ पासून अधिक त्यावरील पुढील व्याज, शुल्क आणि अन्य आकार१३. ५०% प्रतीवर्ष व्याज आणि+ २% प्रतिवर्ष दंड व्याज संपूर्ण रक्कम अदा होण्याच्या तारखेपर्यंत सदरील सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत अदा करण्याची सूचन

कर्जदार / तारणदार सदरील रकमेचा भरणा करण्यात अपयशी ठरले असून, याद्वारे कर्जदार / तारणदार आणि आम जनता यांना सुचित करण्यात येते की निम्नस्वाक्षरीकार हे इंडिया एसएमइ असेट्स रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड या कंपनीचे प्राधिकृत अधिकारी आणि स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बैंक ऑफ इंडिया (सिडबी) यांचे असाईनी असून त्यांनी संरक्षित धनको म्हणून खालील नमूद मालमतेचा ताबा (प्रतीकात्मक) त्यांना सदरील कायद्याच्या कलम

आणि असा कोणताही व्यवहार झाल्यास तो इंडिया एसएमइ असेटस रिकन्स्टक्शन कंपनी लिमिटेड जे स्मॉल इंडस्टीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया जान जाता के नाता, जन्महर तारचारा ता शुक्त (जारक जारहर) कारहर कारहर कारहर कारहर कार किए हो अब्हर के उरहर के पान (सिझवी) यांचे असाईनी आहेत त्यांच्या र २,२६,८५,९६३. ४९ (रुपये दोन कोटी सब्बीस लाख पंच्याऐंशी हजार नज्जो त्रेसस्ट पैसे एकोणपन्नास मात्र) दिनांक ०४/०५/२०२३ रोजी अधिक त्यावरील पुढील व्याज आणि आकार इतक्या भारास पात्र असेल.

कर्जदाराचे लक्ष सरफेसी ऍक्ट च्या कलम १३ उपकलम (८) मधील तरतुदीकडेञेधून घेण्यात येत आहे, उपलब्ध काळात त्यांनी आपली मालमत्ता रिडिंग

चल / अचल मालमत्तेचा तपशील

- एम एच क्रमांक १२३४ जी सब्हें क्रमांक २८, हिस्सा क्रमांक ५, भीजे कमताय, न्यू कणेपी, पयनगर, भिवंडी जिल्हा ठाणे ४२१ ३०२ येथे उभारणयात आली आहे त्या मालमत्तेचा संपूर्ण भाग आणि जिची मालकी श्री विलास नरसच्या गजूला यांच्याकडे आहे, सदरील इमारतीच्या चतुःसीमा पुढील प्रमाणे पूर्व दिशेला किंवा त्या बाजूने : प्लॉट सर्व्हें क्रमांक ३८/ ५ पश्चिम दिशेला किंवा त्या बाजूने : खुली जागा उत्तर दिशेला किंवा त्या बाजूने : घर क्रमांक २६२) दक्षिण दिशेला किंवा त्या बाजूने : वारलादेवी मंदिर
- दुकान क्रमांक १, ४, ७, ८ए, ९ आणि १०, १२, १३ तळमजला, क्षेत्र सुमारे २१४, २०९, ३११, ५८, ३४०, १४९, १९१ चौरस फूट अनुक्रमे एकूण क्षेत्र १४७५ चौरस फट तळमजला. इमारत नामे वारलादेवी को ऑप हौसिंग सोसायटी एम एच कमांक १२३४. सब्हें कमांक ३८. हिस्सा कमांक ५. मौजे कमतघर, न्यू कर्णेरी, पद्मनगर, भिवंडी जिल्हा ठाणे ४२१ ३०२ येथे उभारण्यात आली आहे त्या मालमत्तेचा संपूर्ण भाग आणि जिची मालकी श्री विलास

निवासी सदनिका क्रमांक १, १ ला मजला, क्षेत्र ५८२ चौरस फूट इमारत नामे वारलादेवी को ऑप हौसिंग सोसायटी, एम एच क्रमांक १२३४, सर्व्हे क्रमांक

निवासी सदनिका क्रमांक, २ रा मजला, क्षेत्र ६४५ चौरस फूट इमारत नामे वारलादेवी को ऑप हौसिंग सोसायटी, एम एच क्रमांक १२३४, सर्ल्हे क्रमांव ३८, हिस्सा क्रमांक ५, मौजे कमतघर, न्यू कणेरी, पद्मनगर, भिवंडी जिल्हा ठाणे ४२१ ३०२ येथे उभारण्यात आली आहे त्या मालमत्तेचा संपूर्ण भाग आणि जिजी मालकी श्री विलास नसस्य्या गजूला वाच्याकडे आहे, सदरील इमारतीच्या चतुःसीमा पुढील प्रमाणे पूर्व दिशेला किंवा त्या बाजूने : प्लॉट सर्ल्हें क्रमांक ३८/ ५ पश्चिम दिशेला किंवा त्या बाजूने : खुली जागा

निवासी सदनिका क्रमांक ३, ३ रा मजला, क्षेत्र ४६७ चौरस फूट इमारत नामे वारलादेवी को ऑप हौसिंग सोसायटी, एम एच क्रमांक १२३४, सब्हें क्रमांक ३८, हिस्सा क्रमांक ५, मौजे कमतपर, न्यू कणेरी, पदानगर, भिवंडी जिल्हा ठाणे ४२१ ३०२ येथे उभारण्यात आली आहे त्या मालमत्तेचा संपूर्ण भाग आणि जिची मालकी श्री विलास नरसय्या गजला यांच्याकडे आहे. सदरील इमारतीच्या चतःसीमा पढील प्रमाणे ाजना त्रिकार वा स्वार्क्य कर स्वार्क्य कर स्वार्क्य कर स्वार्क्य स्वारक्य स्वारक्य

आपला विश्वा

दिनांक : ०८/०८/२०२३ स्थळ : भिवंडी

इंडिया एसएमइ असेट्स रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (सिडबी) यांचे असाईर्न

आयबीसी, २०१६ अंतर्गत विक्री सूचना

तमापन संपत्तीचा भाग बनणाऱ्या **सीआयएन एल१८१००टीजी१९८३पीएलसी००३९६१ असलेल्या मे. सुर्यज्योती स्पिनींग मिल्स लि** (समापनातील) च्या खालील मत्ता आणि मिळकती खाली कोष्टकात वर्णन केलेल्या तपशिलाप्रमाणे ''जसे आहे जेथे आहे'', ''जसे आहे जे आहे' आणि ''जे काही आहे तथे आहे तत्वाने'' व ''कोणच्याही मदतीशिवाय तत्वाने'' ई-लिलाव मार्फ पसरमपाकांकडून विक्रीसाठी आहेत.

मत्ता वर्णन	विक्रीची	राखीव	इअर रक्कम
	पध्दत	किंमत (रु.)	(रु.)
कंपनीने एक संपूर्ण (कार्यरत संस्था म्हणून) तत्वावर - सीडीची मकथल, बुरगुल आणि राजापूर येथील	कार्यरत	रु. १५५ कोटी	रु. १५.५
३ युनिटस येथे ८६,५६० स्पींडल्सची स्थापित स्पिनींग क्षमता आहे आणि अन्य युनिटची कुचेरकल	संस्था		कोटी
येथील फॅब्रिक मॅन्युफॅक्चरींग साठी द.सा. १५० लाख मिटर्सची स्थापित क्षमता आहे. ३ युनिटस	म्हणून		
हैद्राबाद एअरपोर्ट पासून सुमारे ६० किमी अंतरावर आणि ४ थे युनिट १५० कि.मी. अंतरावर आहे.			
पात्रता दस्तावेज सादर करण्यासाठी अंतिम तारीख		२८.०८.	२०२३
पात्र बोलीदारांचे कळविण्याची तारीख			२०२३
निरीक्षणासाठी अंतिम तारीख		04.09.	२०२३
इअर साठी अंतिम तारीख		०६.०९.	२०२३
ई-लिलाव तारीख		09.09.	२०२३

इच्छुक अर्जदार वेबसाईट https://bankauctions.in वर उपलब्ध असलेल्या किंवा ई-मेलने cirpsuryaj@gmail.com मार्फत (विनिर्दिष्टीर प्रक्रीया) ऑनलाईन ई-लिलावाच्या अटी व शर्ती ई-लिलाव बोली प्रपत्र, पात्रता निकष, बोलीदारांकडून घोषणा, इअर आवश्यकता इ.चे तपशील असलेले **संपूर्ण ई-लिलाव प्रक्रिया माहिती दस्तावेज** पाह शकतात

परिसमापकांना कोणत्याही वेळी ई-लिलावाच्या कोणत्याही अटी आणि शर्ती स्वीकारणे किंवा रह करणे किंवा वाढविणे किंवा सुधारणे इ.चे अधिका असतील. त्यांना कोणतीही कारणे न देता कोणतीही बोली फेटाळण्याचे अधिकार आहेत. कोणत्याही वेळी ई-लिलाव रद्द करण्याचे अधिकार त्यांना

३. ई-लिलाव फ्लॅटफॉर्म https://bankauctions.in इच्छुक बोलीदारांनी कृपया उपरोक्त वेबसाईटसला भेट द्यावी आणि बोली सादर करावी

सही/- मधुसुदन राव गोनुगंटा, परिसमापव आयबीबीआय नों.क्र.: आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी००१८१/२०१७-१८/१०३६० एएफए ०९ ऑक्टोबर, २०२३ पर्यंत वैध cirpsuryaj@gmail.com (विनिर्दिष्टीत प्रक्रीया)

दिनांक: ०६.०८.२०२३



सिम्प्लेक्स कास्टिंग्ज लिमिटेड

नों. कार्यालय : ६०१/६०२ ए. फेअर लिंक सेंटर, ऑफ अंधेरी लिंक रोड, अंधेरी (पश्चिम) मुंबई-४०० ०५३, ईमेल आयडी: cs@simplexcastings.com

३०जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा (रु. लाखात संपलेली तिमाही संपलेले वर्ष ३०.०६.२०२३ ३१.०३.२०२३ ३०.०६.२०२२ 32.03.2023 (अलेखापरिक्षित) (अलेखापरिक्षित) (लेखापरिक्षित) (अलेखापरिक्षित) वर्तनातून एकूण उत्पन्न अपवादात्मक बाबी आणि करपर्व प्रवर्तनात्न निञ्वळ नफा/(तोटा) 42.32 २३५.५६ करपर्व निञ्वळ नफा/(तोटा) (१८९०.२८) ६३.३४ 42.32 (१३६८.४५) कालावधीसाठी करोत्तर निव्वळ (१०२६.९९) नफा /(तोटा) 83.90 (१०८.९०) (१६९८.८५) कालावधीमाठी एकण मर्वममावेशक उत्पन (नफा/(तोटा) आणि कालावधीसाठी इतर सर्वसमावेशक उत्पन्न धरून) 83.90 (१२२.९६) (१०२९.०१) (१७१२.९१) भरणा झालेले समभाग भांडवल ६१३.१२ ६१३.१२ ६१३.१२ ६१३.१२ (शेअर ची दर्शनी किंमत दाखवावी) इतर इक्विटी पुनर्मूल्यांकित राखीव वगळून २४३५.८३ प्रत्येकी रु. १०/- च्या प्रति समभाग प्राप्ती (अवार्षिक) :

१) वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसकडे सादर केलेल्या वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक

0.63

0.67

वरील निष्कर्ष १२ ऑगस्ट. २०२३ रोजी झालेल्या बैठकीत लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकीत केले आणि १२ ऑगस्ट. २०२ झालेल्या त्यांच्या बैठकीत संचालक मंडळाने ते मंजूर केले आणि सदर लेखापरिक्षकाद्वारे मर्यादित पुनर्विलोकन केले

सिम्पलेक्स कास्टिंग्ज लिमिटेडसार्ट सही/-(संगीता केतन शाह)

व्यवस्थापकीय संचालव

(१६.७५)

(१६.७५)

(२७.७१)

(२७.७१)

दिनांक: १२.०८.२०२३

मागील वर्षातील

संपलेले संलग्न

३ महिने

३०.०६.२०२२

लेखापरिक्षित

389.08

५३.१७

५३.१७

३९.१५

३९.१५

६८९.००

०.५७

0.40

सोनिया पी. शेठ

व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन : ०२६५८७९४

संचालक मंडळाच्यावतीने आणि साठी

बैंक ऑफ़ बड़ीदा Bank of Baroda

प्लॉट क्र. १९६२/१९६३, शिवाजी चौक, कल्याण - ४२१३०१, जि. ठाणे

(सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(१) अंतर्गत)

(१.७८)

(8.66)

निम्नस्वाक्षरीकारांनी बॅक ऑफ बडोदा, कल्याण शाखा, प्लॉट क्र. १९६२/१९६३, शिवाजी चौक **कल्याण - ४२१३०१** जि. ठाणेचे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ (ऍक्ट क्र. ५४ सन २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून दिनांक २२/०६/२०२२ रोजी मागणी सूचना जारी करून (कर्जदार/ हमीदार/ गहाणदार) १) मे. श्री राम टेक्स्टाईल, २) श्री रामनिवास गोर्धन राम रेवार, मे. श्री राम टेक्स्टाईलचे प्रोप., ३) श्री कनराराम रामनिवास रेवाड (रेवार) (हमीदार) (एकत्रितपणे कर्जदार असे ज्ञात) यांना सूचनेत नमूद स्क्रम म्हणजेच २०/०६/२०२२ रोजीप्रमाणे रु १,१६,२४,००४.२९/- (रुपये एक कोटी सोळा लाख चोवीस हजार चार आणि एकोणतीस पैसे

सदर कर्जदार हे रकमेची परतफेड करण्यास असमर्थ ठरल्याने कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस सूचना याद्वारे देण्यात येते कि, निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खालील वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा सदर ऍक्टच्या कलम १३(४) सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स. २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त

विशेषतः कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावध करण्यात येते की, त्यांनी सदर मिळकतीसह व्यवहार करू नये आणि मिळकतीसह केलेला कोणताही व्यवहार हा **बँक ऑफ बडोदा**, कल्याण शाखा प्लॉट क्र. १९६२/१९६३, शिवाजी चौक, कल्याण - ४२१३०१, जि. ठाणेच्या रक्कम २०/०६/२०२२ रोजीप्रमाणे रु.१,१६,२४,००४.२९/- (रुपये एक कोटी सोळा लाख चोवीस हजार चार आणि एकोणतीस पैसे मात्र) अधिक २१/०६/२०२२ पासून परिणामांसह बँकेद्वारे उपार्जित

... तारण मत्तांच्या विमोचनसाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात ऍक्टच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या

स्थावर मिळकतीचे वर्णन

१) भिवंडी विभाग आणि जिल्हा ठाणेच्या गाव - शेलार भिवंडी तालका - भिवंडी जिल्हा ठाणे आणि उप प्लॉट क्रमांक १ (जुना सर्वे क्रमांक २१/३)धारक जिमनीवर बांधकामित जी एच क्र. १९८७ धारक इमार क्र. डी मधील २ऱ्या मजल्याच्या गाळा क्र. २०१ धारक आरसीसी गाळ्याचे ते सर्व भाग आणि विभाग मोजमापित अंदाजे २२६२ बिल्ट अप चौ. फू. म्हणजेच २१०.२२ चौ. मी. क्षेत्र किंवा तत्सम (जे श्री. कनाराम रामनिवास रेवार) (पूर्व - मोकळा प्लॉट, पश्चिम - केडिया कंपाउंड, उत्तर - केडिया कंपाउंड, दक्षिण

क. २१/३), संयुक्तपणे १/३ धारक गाव – शेलार भिवंडी तालुका – भिवंडी जिल्हा ठाणे उप जिल्हा भिवंडी . येथे स्थित वसलेल्या आणि असलेल्या बिन शेती जमिनीचे ते सर्व भाग आणि विभाग त्यासह प्लिथ क्र. डीजी - ०२ सह त्यावरील रचना मोजमापित अंदाजे ८९०० चौ. मी. पैकी २११.९८ चौ. मी. (जे श्री. रामनिवास जी. रेवार यांच्या मालकीचे आहे) (पूर्व - मोकळा प्लॉट, पश्चिम - केडिया कंपाऊंड, उत्तर - केडिया कंपाऊंड, दक्षिण - अंतर्गत रस्ता)

ठिकाण : कल्याण दिनांक: १०.०८.२०२३

(बँक ऑफ बडोदा)

१३ (४) सहवाचिता नियम ८ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार ०८ ऑगस्ट २०२३ रोजीघेतलेला आहे. कर्जदार / संरक्षित ऋणको विशेषतः तसेच आम् जनतेला याद्वारे सूचित करण्यात येते की सदरील मालमत्तेसंदर्भात कोणत्याही प्रकारचा व्यवहार करू नरे

वारलादेवी को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी मधील बेसमेंट क्षेत्र समारे १६९३ चौरस फट बिल्ट अप क्षेत्र समतत्त्व १५७. ३४ चौरस मीटर्स इमारतीचा जना

नसस्या गजुला यांच्याकडे आहे, सदरील इमारतीच्या चतुःसीमा पुढील प्रमाणे पूर्व दिशेला किंवा त्या बाजूने : प्लॉट सर्व्हें क्रमांक ३८/ ५ पश्चिम दिशेला किंवा त्या बाजूने : खुली जागा उत्तर दिशेला किंवा त्या बाजूने : घर क्रमांक २६२ दक्षिण दिशेला किंवा त्या बाजूने : वारलादेवी मंदिर

२८, हिस्सा क्रमांक ५, मौजे कमतघर, न्यू कणेरी, पचनगर, भिवंडी जिल्हा ठाणे ४२१ ३०२ येथे उभारण्यात आली आहे त्या मालमत्तेचा संपूर्ण भाग आणि जिची मालकी श्री विलास नरसय्या गजूला यांच्याकडे आहे, सदरील इमारतीच्या चतुःसीमा पुढील प्रमाणे पूर्व दिशेला किंवा त्या बाजूने : प्लॉट सर्व्हें क्रमांक ३८/ ५ पश्चिम दिशेला किंवा त्या बाजूने : खुली जागा उत्तर दिशेला किंवा त्या बाजूने : घर क्रमांक २६२ दक्षिण दिशेला किंवा त्या बाजूने : वारलादेवी मंदिर

. त्तर दिशेला किंवा त्या बाजूने : घर क्रमांक २६२ दक्षिण दिशेला किंवा त्या बाजूने : वारलादेवी मंदिर

प्राधिकत अधिका

मे. सुर्यज्योती स्पिनींग मिल्स लि. (समापनातील) परिसमापकांचा पत्ता - ७-१-२८५, फ्लॅट क्र. १०३, श्री साई स्वप्न संपदा अपार्टमेंटस बालकमपेट, संजीव रेड्डी नगर, हैद्राबाद, तेलंगणा-५०००३८

सीआयएन : एल२७३२०एमएच१९८०पीएलसी०६७४५९

(बी) सौम्यिकृत

(ए) मुलभूत

एक्स्चेंजची वेबसाईट www.bseindia.com तसेच कंपनीची वेबसाईट www.simplexcastings.com वर उपलब्ध आहे

मात्र) या रकमेची परतफेड सटर सचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासन ६० दिवसांच्या आत २१/०६/२०२२ पासून परिणामांसह पुढील व्याज आणि आनुषंगिक प्रभारांसह करायला सांगितले होते.

अधिकारांचा वापर करून ह्या १० ऑगस्ट, २०२३ रोजीस घेतला.

आनषंगिक व्याज आणि खर्चाच्या भाराआधीन राहील.

तरतुर्दीकडे कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जाते.

२) नोंदणीकत उप जिल्हा भिवंडी जमीनमधील समतल्य शेअर्सचे सर्वे क्र. २२. हिस्सा क्र. ३/१ (जना सर्वे

३) वस्तू, बुक डेबट्स आणि इतर जंगम मत्ता, इ. चे जंगमगहाण

कुन्स्टस्टॉफ्फे इंडस्ट्रीज लिमिटेड सही/ प्राधिकत अधिकारी